

घर बांधणी अग्रिम व्याज आकारणीचावत
१ एप्रिल २०१० ते पुढील आदेशापर्यंत

महाराष्ट्र शासन

वित्त विभाग

शासन निर्णय, वित्त विभाग, क्रमांक - घबांआ-१०.१०/प्र.क्र.१३/२०१०/विनियम

मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२.

दिनांक - २० जुलै, २०१०

शासन निर्णय

शासन निर्णय, वित्त विभाग, क्रमांक - घबांआ-१०.०९/प्र.क्र.१/२००९/विनियम, दिनांक १७ जून, २००९ अन्वये राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना मंजूर करण्यात आलेल्या घर बांधणी अग्रिमाच्या प्रयोजनांकरीता सन २००८-०९ व २००९-१० या वर्षांचे व्याजाचे दर निश्चित करण्यात आले होते. केंद्र शासनाने १ एप्रिल २००८ पासून पुढील आदेशापर्यंत घर बांधणी अग्रिमाकरीता सध्याचे व्याजदर काथम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र शासनाचे सध्याचे व्याजाचे दर लक्षात घेता पुढे दर्शविलेल्या कालावधीसाठी घर बांधणी अग्रिम नियम १९६२ (मुंबई वित्तीय नियम - १९५९ च्या नियम १३४ मधील परिशिष्ट-२६) अन्वये राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना मंजूर करण्यात येणाऱ्या घर बांधणी अग्रिमावधीरील व्याजाची परिगणना एकरूप दराने (UNI-FORM RATES) पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात येत आहे :-

कालावधी - दिनांक १ एप्रिल २०१० ते पुढील आदेशापर्यंत

	घर बांधणी अग्रिम मंजूर रक्कम	व्याजदर
१	रु.५०,००० पर्यंतच्या अग्रिम रक्कमेवर	५ %
२	रु. १,५०,००० पर्यंतच्या अग्रिम रक्कमेवर	६.५. %
३	रु. ५,००,००० पर्यंतच्या अग्रिम रक्कमेवर	८.५ %
४	रु.७,५०,००० पर्यंतच्या अग्रिम रक्कमेवर	९.५ %

२. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या वेब साईटवर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा सांकेतांक २०१००७११११२८५९०१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,


(अ.अ. कोंडे)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

- ◆ प्रधान महालंगापाल (लंग्गा परीक्षा)-१. महाराष्ट्र, मुंबई २०
- ◆ महालंगापाल (लंग्गा व अनुज्ञेयता)-१. महाराष्ट्र, मुंबई २०

उप मुख्य लेखा परिक्षक (रारिल), स्थानिक निर्धी लेखा, कोकण विभाग, कोकण भवन, नवी मुंबई / पुणे/ नागपूर/ औरंगाबाद / नाशिक/ अमरावती

- ◆ महालेखापाल (लेखा य अनुज्ञेयता)-२, महाराष्ट्र, नागपूर
- ◆ महालेखापाल (लेखा परीक्षा)-२, महाराष्ट्र, नागपूर
राज्यपालांचे संघिय
मुख्यमंत्रांचे प्रधान संघिय
उप मुख्य मंत्रांचे प्रधान संघिय
सर्व भारतीय राज्यमंत्री यांचे स्वीय सहाय्यक
सर्व विधानमंडळ सदस्य
मंद्रालयातील सर्व प्रशासनिक विभागांचे अतिरिक्त गुरुत्व संघिय/
प्रधान संघिय/संघिय
मंग्रालयातील सर्व प्रशासनिक विभाग
अधिदान य लेखा अधिकारी, यांदे(पूर्व), मुंबई ४०० ०५१
अधिदान य लेखा अधिकारी, भुवऱ्ड
निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई
संचालक, लेखा य कोषागारे, मुंबई
मुख्य लेखा परीक्षक, स्थानिक निधी लेखा, कोकणभवन, नवी मुंबई
- ◆ प्रबंधक, उच्च न्यायालय (मूळ शाखा), मुंबई
- ◆ प्रबंधक, उच्च न्यायालय, (अपील शाखा), मुंबई
- ◆ प्रबंधक, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, कुटीर क्र.३ व ४,
अधिदान य लेखा कार्यालय आवार, मुंबई
- ◆ प्रधान संघिय, महाराष्ट्र विधानमंडळ संघियालय, मुंबई
- ◆ संघिय, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई
- ◆ प्रबंधक, लोक आयुक्त य उप लोक आयुक्त यांचे कार्यालय,
आदाम कामा रोड, मुंबई
- ◆ प्रमुख न्यायाधिश, कुटुंब न्यायालय, नागपूर / मुंबई, यांदे.
मुंबई - ४०००० ०११
- ◆ विशेष आयुक्त, महाराष्ट्र सदन, कोपनिकस रोड, नवी दिल्ली .
उप संचालक, लेखा य कोषागारे, कोकण विभाग, कोकण भवन,
नवी मुंबई/पुणे/नागपूर/औरंगाबाद/गांशेक/अमरावती

सर्व उप कोषागार अधिकारी

मंद्रालयाच्या सर्व प्रशासनिक विभागांच्या नियंत्रणाखालील सर्व
विभाग प्रमुख, प्रादेशिक कार्यालय प्रमुख आणि कार्यालय
प्रमुख

सर्व विभागांची आयुक्त

महाराष्ट्र राज्य भडिला आयोग, गृहनिर्माण भवन, यांदे(पूर्व),
मुंबई-५।

सर्व जिल्हाधिकारी

सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी

सर्व जिल्हा परिषदांचे अर्थ दिवागातील मुख्य लेखा य वित्त अधिकारी

संचालक (माहिती), महाराष्ट्र परिषद फैक्ट, अ-८, स्टेट एग्जोरिया

इमारत, शाश्वत खरकसिंग मार्ग, नवी दिल्ली ११०००१

पहूजन समाज पार्टी, डॉ-१, इन्सा हॉटेल, आझाद मैदान, मुंबई-१

भासीतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेश, सी.डी.ओ. वैरेंक न.३, योगदेश
समोर, बसंतरव भागवत चौक, नरिमन पोर्टेट, मुंबई-२०,

भारतीय कम्युनिस्ट पार्टी, महाराष्ट्र कमिटी, ३१३, राजभवन,

एस.ए.पटेल रोड, मुंबई-५

भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी), महाराष्ट्र कमिटी, जनशक्ती

हॉटेल, ग्लोब बिल पैलेस, घरली, मुंबई-१३

इंडियन नेशनल कॉमेस, महाराष्ट्र प्रदेश कॉमेस (आय) समिती,

टिळक भवन, काकासाहेब गाडगील मार्ग, दादर, मुंबई-२५

नेशनलस्ट कॉमेस पार्टी, राष्ट्रवादी भवन, प्री पेस जनल मार्ग, नरिमन

पोर्टेट, मुंबई-२१.

शिवसेना, शिवसेना भवन, गडकरी चौक, दादर, मुंबई-२८,

वित्त विभागातील सर्व कार्यासने

नियड नसी, विनियम, वित्त विभाग